

आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ, कळंबे तर्फे कळे संचालित,

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा

अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत कार्यशाळा अहवाल

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत "कोरोनो विरुद्ध लढा : तुमची, आमची - सर्वांची जबाबदारी" या विषयावर दि. १७ मे २०२१ रोजी एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनपर भाषणामध्ये प्रा. सतिश देसाई यांनी कोरोना काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायामाची गरज असल्याचे नमूद केले तर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ब्रम्हाकुमारी संगिता यांनी कोरोना काळात मानसिक संतुलन कसे साधावे या विषयावर मार्गदर्शन करताना नकारात्मक विचारापासून दूर राहण्यासाठी मनाला मास्क लावा असा सल्ला दिला, कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पतंजली योग शिक्षक श्री. राजाराम चौगुले यांनी मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी योग, प्राणायाम यांचे प्रात्याक्षिकासह सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक प्रा. डी. बी. भोसले यांनी केले तर वक्त्यांचा परिचय प्रा. ए. एस. कांबळे यांनी करून दिला, कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार आयक्युएसी समन्वयक डॉ. एस. एस. पानारी यांनी मानले. या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत असणारी दहा महाविद्यालये त्यांचे प्राचार्य, समन्वयक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ, कळंबे तर्फे कळी संचालित,  
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा

आयोजित

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पुरस्कृत

अग्रणी महाविद्यालय योजनेतर्गत एक दिवसीय कार्यशाळा

"कोरोना विरुद्ध लढा : तुमची, आमची - सर्वांची जबाबदारी"

सोमवार दिनांक १७ मे २०२१

कार्यक्रम पत्रिका

सकाळी १०.०० कार्यक्रम उदघाटन

मा. प्रा. सतीश देसाई (अध्यक्ष, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ)

मा. डॉ. विद्या देसाई (सचिव, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ)

प्रास्ताविक : प्रा. डी. बी. भोसले

वक्त्यांचा परिचय : प्रा. ए. एस. कांबळे

सकाळी १०.१५ सत्र पहिले

विषय : कोरोना काळात मानसिक संतुलन कसे टिकवावे?

वक्त्या : ब्रम्हाकुमारी संगिता (बांबवडे सेवा केंद्र, संचालिका)

सकाळी ११.०० सत्र दुसरे

विषय: योग, प्राणायाम आणि रोगप्रतिकारक शक्ती

वक्ते : श्री. राजाराम चोगुले (पतंजली योगशिक्षक)

सकाळी ११.४५ अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा

आभार : डॉ. एस. एस. पानारी

REC SUSHIL CHINCHWAD... and 20 more 46 11:34 AM You

Rajaram Cho... Adinath Kam... Bambavade-2... satish desai Ashvini Nar Gorakha Parit Nandkumar S... mangesh shi...  
Komal Bhosale Pranali Mali Sanket Pohal... Prathmesh Y... Udaysinh Cha... Dhanshri Kur... Ashvamedh S... Pranav Patil  
Ganesh Sawant has left the meeting Shubham Far... kamble nand... Sharad Patil Rushikesh ku... Narasagonda... Rushi Patil